

आदिवासी विकास विभागांतर्गत सुरु
असलेल्या आश्रमशाळेत खेळ साहित्य
बसविण्याबाबत.

महाराष्ट्र शासन
आदिवासी विकास विभाग,
शासन निर्णय क्रमांक: शाआशा-२००५/प्र.क्र.७०/का-१३
मंत्रालय, मुंबई-४०००३२
दिनांक:- २४ नोव्हेंबर, २००५.

वाचा : (१) शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग क्र.बीयुडी-२००५/पुरक मागण्या/प्र.क्र.३९/का-७,
दिनांक २४ ऑक्टोबर, २००५

(२) आयुक्त, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, नाशिक यांचा प्रस्ताव
क्रमांक शाआशा-२००५/प्र.क्र.४८/का-६(१), दिनांक: २१ मार्च, २००५

• प्रस्तावना:- राज्यात आदिवासी विकास विभागांतर्गत एकूण ५६० शासकीय प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा कार्यरत असून ज्या शासकीय आश्रमशाळांना शासकीय इमारत व क्रिडांगणांची सोय आहे अशा १८७ शासकीय आश्रमशाळा आहेत. अशा आश्रमशाळांना मैदानी खेळ साहित्य बसविल्यास शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या औद्यिक व शारीरीक प्रगतीत भर पडण्याच्या दृष्टीने ७ प्रकारचे मैदानी खेळ साहित्य १८७ शासकीय आश्रमशाळांसाठी बसविणेकामी आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांनी प्रस्तावित केले आहे.

शासन निर्णय:- राज्यात आदिवासी विकास विभागांतर्गत कार्यरत असलेल्या शासकीय प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळांपैकी ज्या शासकीय आश्रमशाळांना शासकीय इमारत व क्रिडांगणांची सोय आहे अशा १८७ शाळांमध्ये खालील प्रमाणे खेळ साहित्य बसविण्यात शासन मान्यता देत आहे

१. डबल स्विंग विथ बेल्ट असेंबली
२. डिलक्स स्लाईड- २.१ मी
३. मल्टी सीटर सी-सॉ
४. डबल बार
५. लूप रँग
६. रॉकींग बोट
७. हॉरिझोन्टल बार


२. उपरोक्त खेळ साहित्य खरेदी करण्यासाठी येणारा खर्च भागविण्यासाठी रु.२,०९,२५,३००/- ची पुरवणी मागणी (बाब रु.२४१) जुलै, २००५ मध्ये झालेल्या विधानमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात सादर करण्यात आली होती. सदर पुरवणी मागणी विधानमंडळाने मंजुर केलेली आहे. ही तरतूद उक्त दिनांक २४ ऑक्टोबर, २००५ च्या शासन निर्णयान्वये नियंत्रक अधिकारी म्हणुन आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांचे अधिनस्त ठेवण्यात आली आहे. सदरहू तरतूद उपरोक्त खेळ साहित्य खरेदी करण्यासाठी खर्च करण्यास या शासन निर्णयाद्वारे मंजुरी देण्यात येत आहे.

३. आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांनी सदरहू खरेदी MSSIDC कडून दर करारानुसार करण्याचे प्रस्तावित केले आहे. त्यास मंजुरी देण्यात येत आहे.

४. वरील खर्च २२२५, अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती व इतर मागासवर्गीयांचे कल्याण पंचवार्षिक योजनांतर्गत योजना - जनजाती क्षेत्र उपयोजना ०२ अनुसुचित जमातीचे कल्याण-२७७ शिक्षण (ए) आश्रमशाळा समुह राज्य योजना (२२२५ १५८२) या लेखाशिर्षाखाली खर्च करण्यात यावा.

५. सदर शासन निर्णय वित्त विभागाच्या अनौपचारीक संदर्भ क्र.७४९/०५/व्यय-१४ दि.२१/११/२००५ अन्वये निर्गमित करण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांचे आदेशानुसार व नावाने,


(मफितल हुसेन)
सह सचिव

प्रति,

- आयुक्त, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, नाशिक (५ प्रती).
आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे.
अपर आयुक्त, आदिवासी विकास, ठाणे/नाशिक/अमरावती/नागपूर.
शिक्षण संचालक, महाराष्ट्र राज्य, पुणे.
संचालक, पाठ्य-पुस्तक व अभ्यास संशोधन मंडळ, पुणे.
संचालक, अर्थ व सांख्यिकी संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई
सर्व प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प.
महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र-१/२, मुंबई/नागपूर.
महालेखापाल (लेखापरीक्षा), महाराष्ट्र-१/२, मुंबई/नागपूर.
सर्व जिल्हा कोषागार अधिकारी.
जिल्हा पुरवठा अधिकारी, ठाणे/नाशिक/अमरावती/नागपूर.
जिल्हा सांख्यिकी अधिकारी, ठाणे/नाशिक/अमरावती/नागपूर.
शालेय शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई.
वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई.
उद्योग, उर्जा व कामगार विभाग, मंत्रालय, मुंबई.
विकास आयुक्त (उद्योग), मध्यवर्ती भांडार खरेदी अधिकारी, उद्योग संचालनालय, नवीन प्रशासकीय भवन, मुंबई - ४०० ०३२.
व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळ, "कृपानिधी" ९, वालचंद हिराचंद मार्ग, बेलार्ड इस्टेट, मुंबई - ४०० ०३८
निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई.
अधिदान व लेखाधिकारी, मुंबई.
सर्व कार्यासने, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.
निवडनस्ती